

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती  
मंडळाच्या कार्यालयातील अस्थायी  
पदांना दि.१.१०.२०१७ ते  
दि.३१.१२.२०१७ पर्यंत मुदतवाढ  
देण्याबाबत.

## महाराष्ट्र शासन

### मराठी भाषा विभाग

शासन निर्णय क्रमांक: अस्थाप-२०१७/प्र.क्र.११२/आस्था-२,  
मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,  
मंत्रालय, मुंबई-४०० ०३२.  
तारीख: १७ ऑक्टोबर, २०१७.

- वाचा-** १) सामाजिक न्याय, सांस्कृतिक कार्य व विशेष सहाय्य विभाग, शासन निर्णय क्रमांक-संकीर्ण-  
२००१/प्र.क्र.२९८/सां.का.१, दिनांक २३.०३.२००६  
२) वित्त विभाग, शासन निर्णय क्रमांक पदनि २०१६/प्र.क्र.८/१६/विसु-१, दिनांक ११.०२.२०१६  
३) वित्त विभाग, शासन निर्णय क्रमांक पदनि २०१६/प्र.क्र.८/१६/वित्तीय सुधारणा-१, दिनांक  
२१.०९.२०१६.  
४) वित्त विभाग, शासन निर्णय क्रमांक पदनि २०१६/प्र.क्र.८/१६/आ.पु.क., दिनांक १०.०२.२०१७.  
५) मराठी भाषा विभाग, शासन निर्णय, क्रमांक-अस्थाप-२०१७/प्र.क्र.३२/आस्था-२, दि.२८.०२.२०१७.  
६) वित्त विभाग, शासन निर्णय क्रमांक पदनि २०१६/प्र.क्र.०८/आ.पु.क., दिनांक ०३.१०.२०१७.

### शासन निर्णय

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई येथील खालील ४ अस्थायी पदांना संदर्भाधीन क्र. ५ येथील दि.२८.०२.२०१७ च्या शासन निर्णयान्वये दिनांक १ मार्च, २०१७ ते दि.३० सप्टेंबर, २०१७ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

२. आता संदर्भाधीन क्र.६ येथील दि.०३.१०.२०१७ च्या शासन निर्णयानुसार महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई कार्यालयातील खालील तक्त्यात दर्शविलेल्या ४ अस्थायी पदांना विहित अटीच्या अधीन राहून दिनांक १ ऑक्टोबर, २०१७ ते दिनांक ३१ डिसेंबर, २०१७ पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे.

### महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई

अ.क्र.	पदनाम	अस्थायी पदसंख्या	वेतनश्रेणी
१	सहायक लेखा अधिकारी	१	९३००-३४८०० (ग्रेड वेतन रु.४४००)
२	निम्नश्रेणी लघुलेखक (मराठी) अध्यक्षांचे स्वीय सहायक	१	९३००-३४८०० (ग्रेड वेतन रु.४३००)
३	लिपिक-टंकलेखक	१	५२००- २०२०० (ग्रेड वेतन रु.१९००)
४	वाहन चालक	१	५२००- २०२००(ग्रेड वेतन रु.१९००)
	एकूण अस्थायी पदे	४	

३. उपरोक्त बाबीवर होणारा खर्च " मागणी क्रमांक झेडएफ - ०२, २२०५, कला व संस्कृती, ००, १०२, कला व संस्कृती प्रचालन (०१) योजनेतर योजना (०१) (०१) राज्य साहित्य व संस्कृती मंडळ (२२०५३१७२) ०१ वेतन" या लेखाशीर्षाखाली खर्ची टाकण्यात यावा व तो सन २०१७-२०१८ या वित्तीय वर्षाच्या मंजूर अनुदानातून भागविण्यात यावा.

प्रस्तुत शासन निर्णय हा वित्त विभागाच्या शासन निर्णय क्रमांक : पदनि २०१६/प्र.क्र.०८/आ.पु.क., दि.०३.१०.२०१७ अन्वये प्रशासकीय विभागांना प्रदान करण्यात आलेल्या अधिकारानुसार निर्गमित करण्यात येत आहे.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा सांकेतांक २०१७१०१७११४२४१६१३३ असा आहे. हा शासन निर्णय डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

(नंदा मा.राऊत)  
अवर सचिव, महाराष्ट्र शासन

प्रत,

- १) सचिव, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई.
- २) महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता / लेखा व परिक्षा), महाराष्ट्र राज्य, मुंबई.
- ३) अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई.
- ४) निवासी लेखा परिक्षा अधिकारी, मुंबई
- ५) कोषागार अधिकारी, मुंबई.
- ६) वित्त विभाग (व्यय-४) व आकृतीबंध पुनर्रचना कक्ष, मंत्रालय, मुंबई.
- ७) मराठी भाषा विभागाची सर्व कार्यासने.
- ८) निवडनस्ती.